

L-1/2163/MGP

July 15, 2019

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai 400 001
Code No. 500031

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex
Bandra (East), Mumbai 400 051
Symbol: BAJAJELEC
Option A NCDs: INE193E08038
Option B NCDs: INE193E08020
Option C NCDs: INE193E08012

Dear Sirs,

Sub.: Submission of newspaper advertisements confirming dispatch of Notice and Annual Report for 80th Annual General Meeting of the Company - Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("SEBI Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 of the SEBI Listing Regulations, we submit herewith a copy of newspaper advertisements published on 15 July 2019 in Free Press Journal (English) and Navshakti (Marathi), informing inter alia about the dispatch of Notice of the 80th Annual General Meeting of the Company scheduled on 7 August 2019 and Annual Report for 2018-19, Book Closure dates from 27 July 2019 to 7 August 2019 and E-voting information with cut-off date as 1 August 2019.

We request you to take the above information in your records.

Thanking you,

Yours faithfully,
For Bajaj Electricals Limited

Mangesh Patil
EVP – Legal & Company Secretary

Encl.: As above.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (Maharashtra Industrial Development Corporation) ... सरळसेवा भरती-२०१९ (वर्ग-क आणि वर्ग-ड) ... महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कनिष्ठ अभियंता (रचापत्त), कनिष्ठ अभियंता (विद्युत व यांत्रिकी), लघुपेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लेखापाल, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, भूपाक, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), जोडदारी (श्रेणी-२), पंचालक (श्रेणी-२), विजत्ती (श्रेणी-२), वाहनचालक (श्रेणी-२), शिपाई व मदनतंत्रि सह्यद्री १९ संवर्गातील ८५५ रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

NOTICE PIDIILITE INDUSTRIES LTD REGD OFFICE: 208 REGENT CHAMBERS 7th FLOOR JAMNALAL BAJAJ MARG, NARIMAN POINT, MUMBAI-400021 ... PUBLIC are hereby informed that I am instructed to investigate the title of ARTHUR ANDERSEN & CO. partnership firm (now Dissolved), who is negotiating through the authorized signatory and constituted attorney of all the partners of M/s. ARTHUR ANDERSEN & CO. i.e. Mr. Bobby Parikh, to sell and transfer to my clients 5 shares bearing distinctive nos 231 to 235 (both inclusive) under share certificate no 47 to and as incidental thereto all beneficial right, title and interest to use and possess the said premises no. 102-B admeasuring 790 sq. ft. carpet area on the 10th floor along with one open car parking space allotted by the Society, in the building named and known as "Maker Tower F", situated at plot no: 73-A, 74, 83, 84 & 85 of Block V, Backbay Reclamation, Cuffe Parade Mumbai 400005

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) IN THE DEBTS RECOVERY TRIBUNAL AT Case No.: OA/562/2018 UNION BANK OF INDIA vs MR AMOL S RAJADHAV ... 1) MR. AMOL S. RAJADHAV Room no. 3, Om Ganesh Darshan Bldg. Ganesh Chowk Sector 3 Charkop Kandivali (W) Mumbai 400067, Flat no. 001 Bldg no. B-21, Ashvinayak Shantividyayagri CHSL, Hatkesh, VIII Ghodbunder, Mira Road East Dist. Thane-401107. ... WHEREAS the applicant has instituted an application U/S 19 of the Recovery of Debts Due to Banks and Financial Institutions Act, 1993 against you for the recovery of sum mentioned therein together with current and future interest and other reliefs. You are hereby summoned to appear and file written statement before this Tribunal at 10.30 a.m. or at such time immediately thereafter according to the conveniences of Tribunal on 26/08/2019 to answer the claim.

Regd. Office: Dhannur, 15, Sir P. M. Road, Fort, Mumbai-400 001 | Tel: +91 22 22663698, Fax: +91 22 22660412 Website: www.snlbearings.in, Email: investorcare@snlbearings.in

SNL BEARINGS LIMITED CIN: L99999MH1979PLC134191 ... Notice is hereby given that the 39th Annual General Meeting of the Members of the Company will be held on Thursday, August 08, 2019 at 3.30 p.m. at the Conference Room, 5th Floor, Dhannur, 15, Sir P. M. Road, Fort, Mumbai 400 001 to transact the business as set out in the Notice of 39th AGM.

SEAL Signature of the Officer Authorised to issue summons. LIST OF DEFENDANTS (OA No. 562/2018) 1. MR. AMOL S. RAJADHAV, Room no. 3, Om Ganesh Darshan Building, Ganesh Chowk, Sector-3, Charkop, Kandivali (W), Mumbai - 400067. Also at: Flat no. 001, Building no. B-21, Ashvinayak Shantividyayagri CHSL, Hatkesh, VIII- Ghodbunder, Mira Road East, District - Thane - 401107. 2. MRS. SMITAMOL RAJADHAV, Room no. 3, Om Ganesh Darshan Building, Ganesh Chowk, Sector-3, Charkop, Kandivali (W), Mumbai - 400067. Also at: Flat no. 001, Building no. B-21, Ashvinayak Shantividyayagri CHSL, Hatkesh, VIII- Ghodbunder, Mira Road East, District - Thane - 401107.

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and applicable Rules thereunder that the Register of Members and Share Transfer Books of the company will be closed from August 02, 2019 to August 08, 2019 (both days inclusive) for the purpose of AGM and for determining members eligible for dividend, if approved by the shareholders. Payment of Dividend on equity shares at the rate of Rs 5/- per equity share of Rs 10/- each, as recommended by the Board, if approved, at the AGM would be paid on or before August 23, 2019.

Notice is further given that pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from 27 July 2019 to 7 August 2019, both days inclusive, for the purpose of the AGM and for payment of dividend for the financial year ended 31 March 2019, that may be declared at the said meeting.

Notice is further given that pursuant to provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members holding shares in physical or dematerialised form, as on the cut-off date i.e. 1 August 2019, may cast their vote electronically on the business set out in the Notice of the Company through e-voting platform of Link Intime India Private Limited ("LIPL") through their portal https://instavote.linkintime.co.in. The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of the AGM.

Bajaj Electricals Ltd. Inspiring Trust CIN: L31500MH1938PLC009887 Regd Office: 45/47, Veer Nariman Road, Mumbai 400 001. Tel.: 022-6110 7800/6149 7000 Email: legal@bajajelectricals.com, Website: www.bajajelectricals.com

NOTICE IS HEREBY given that the 80th Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on Wednesday, 7 August 2019 at 12.30 p.m. at Kamalnayan Bajaj Hall, Bajaj Bhavan, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai 400 021 to transact the business as set out in the Notice dated 22 May 2019, which along with Annual Report and other documents for the financial year 2018-19 has been sent in electronic mode to all the Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) and physical copies of the same have been sent to all other Members at their registered address, in the permitted mode. Shareholders desiring to receive the said documents in physical form will continue to get the same in physical form free of cost, upon request.

Members needing help may write to helpdesk.evoting@cdslindia.com or may also write to the Company Secretary at the email id kamlesh.sondigala@snlbearings.in or at the Registered Office address.

By order of the Board of Directors SNL Bearings Limited Sd/ Kamlesh Sondigala Company Secretary & Compliance Officer

Notice of the AGM and the Annual Report 2018-19 are being displayed and made available on the website of the Company www.bajajelectricals.com. These documents are also available for inspection by the Members at the Registered Office of the Company during working hours on any business day.

Axis Bank Limited CIN: L651 10G11993PLCO20769 Corporate Office: "Axis House", 7th Floor, C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400025. Tel: +91 22 24252525 Website : www.axisbank.com Registered Office: "Trishul", 3rd Floor, Opp. Samartheshwar Temple, Near Law Garden, Ellisbridge Ahmedabad - 380006

AXIS/SA/HK/2019-20/97 Date:- 15th May 2019 To: 1. Singha Singh Roy & Associates Private Limited:- Ballygunge New Market, 46/31, Gariahat Road, Kolkata - 700029, West Bengal. 2. Ms. Maitreyee Singh Roy:- D-21/22, Tolly Apartment 49/49, Prince Golam Md. Shah Road, Tollygunge, Kolkata 700033. 3. Ms. Varsha Singh :- 501, Raheja Grande, Turner Road, Bandra West, Mumbai - 400050. 4. Mr. Amit Singh:- 6th Floor, Prithvi House, 26, Janki Kutir, Juhu Church Road, Opposite Prithvi Theatre Juhu, Mumbai - 400049. 5. Mr. Amlan Saliendra Singh:- 501, Raheja Grande, Turner Road, Bandra West, Mumbai - 400050. 6. Ms. Aparajita Saliendra Singh:- 6th Floor, Prithvi House, 26, Janki Kutir, Juhu Church Road, Opposite Prithvi Theatre Juhu, Mumbai - 400049.

We, Axis Bank Limited, a Company (herein after referred to as "the Bank") incorporated under the Companies Act, 1956 and carrying on its banking business under the Banking Regulation Act, 1949 and having its Registered Office at Trishul, 3rd Floor, Opp. Samartheshwar Temple, Law Garden, Ellis Bridge, Ahmedabad-380006, and Stressed Asset Group & Corporate Office at 7th floor, "Axis House", C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 025 do hereby give the notice under Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 in its capacity as Secured Creditor: You No.1 the principal Borrower, carrying the business in the name and style as "Singha Singh Roy & Associates Private Limited" (hereinafter referred to as "the Borrower") and You Nos. 2 to 6 are the guarantors/mortgagors of the Borrower. In a year 2012, You No. 1 had approached and requested the bank for availing certain credit facilities. After considering the representations and assurance of repayment made by You No. 1, the Bank vide sanction letter bearing reference no. AXISB/SME/Mumbai-II/242-AJ-12-13 dated 30th July 2012 had sanctioned credit facilities to You No.1. The said facilities sanctioned to You No.1 have been renewed/enhanced/modified from time to time. The last such sanction given to You No. 1 was the sanction letter no. AXISB/SME/Mumbai-IV/1166/2017-18 dated 22nd February 2018. He details of the facilities sanctioned vide sanction letter no. AXISB/SME/Mumbai-IV/1166/2017-18 dated 22nd February 2018 to You No. 1 and parked with Axis Bank Ltd. CBD Belapur Branch, Navi Mumbai are as follows:

Table with columns: Facility, Limit Sanctioned (Rs. in crores), and Term Loans are on run down facility. Includes rows for Overdraft, FCGL, Power Rent Term Loan, Term Loan TL - II, Term Loan TL - III, and Total. Total Limit Sanctioned: 9.58. Includes notes about terms and conditions of the facilities and details of secured assets.

The Securities and Exchange Board of India (SEBI) has stipulated that all listed companies shall use approved electronic mode of payment for the purpose of making payments to the shareholders. All the shareholders are therefore requested to immediately update their Bank Account details, if the same have not been updated with the Company's Share Transfer Agent or the depository participant, as the case may be.

NOTICE IS FURTHER given that pursuant to provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members holding shares in physical or dematerialised form, as on the cut-off date i.e. 1 August 2019, may cast their vote electronically on the business set out in the Notice of the Company through e-voting platform of Link Intime India Private Limited ("LIPL") through their portal https://instavote.linkintime.co.in. The detailed procedure/instructions for e-voting are contained in the Notice of the AGM.

- (a) The Company has completed the dispatch of Notice of the AGM and other documents by the date hereof, to the shareholders of the Company. (b) Remote e-voting through electronic mode shall commence from 4 August 2019 (9.00 a.m.) and end on 6 August 2019 (5.00 p.m.). (c) Cut-off date for the purpose of e-voting shall be 1 August 2019. (d) Persons who have acquired shares and become members of the Company after the dispatch of Notice and who are eligible shareholders as on the cut-off date i.e. 1 August 2019, may vote following the instructions given in the Notice. (e) Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on 6 August 2019. (f) The members who will be attending the AGM and who have not cast their vote through remote e-voting shall be able to exercise their voting rights at the AGM. The facility for e-voting shall be made available at the venue of the AGM. (g) A member may participate in the general meeting even after exercising his/her right to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again in the meeting. (h) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the general meeting. (i) The Notice of the AGM is available on the Company's website: www.bajajelectricals.com and on the website of LIPL: https://instavote.linkintime.co.in. (j) In case of any grievance in connection with the facility for remote e-voting, the shareholders may contact the following persons or refer the Frequently Asked Questions (FAQs) section/e-voting manual for shareholders available on the website of LIPL: https://instavote.linkintime.co.in.

Shri Dnyanesh Garote Vice-President Link Intime India Private Limited C 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai 400 083. Tel No: (022) 4918 6000; Fax: (022) 4918 6060 E-mail: enotices@linkintime.co.in, gnyanesh.garote@linkintime.co.in Website: www.linkintime.com Shri Mangesh Patil EVP - Legal & Company Secretary Legal & Secretarial Department Bajaj Electricals Limited 45/47, Veer Nariman Road, Mumbai 400 001 Tel.No.: 022-6110 7800 / 6149 7000 E-mail: legal@bajajelectricals.com Website: www.bajajelectricals.com Please keep your most updated email id registered with the Company/Depository Participant to receive timely communications. For Bajaj Electricals Limited Place : Mumbai Date : 13 July, 2019 Mangesh Patil EVP- Legal and Company Secretary

THE KALYAN JANATA SAHAKARI BANK LTD. दि. कल्याण जना सहकारी बँक लि. MULTI STATE SCHEDULED BANK Head Office - " KALYANM ASTU " Om Vijaykrishna Apartment, Opp. Reliance Communications, Adharwadi Road, Kalyan (W), Dist. Thane www.kalyanjanata.in, Mobile No.9011687345.

POSESSION NOTICE Whereas the undersigned being the Authorised Officer of The Kalyan Janata Sahakari Bank Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued - 1) Demand Notice dated 06.09.2018 calling upon 1) the borrower M/s. Siddhivinayak Agencies Prop. Mr. Vicky Ishwar Poptani having business at Shop No. 1, Shree Gokuldharm Apartment, Behind Prakash Fruit, Netaji Garden, Bhau Madhavdas Marg, Ulhasnagar - 4, 2) Guarantor Mrs. Manju Ishwar Poptani residing at Flat No. 101, 1st Floor, B Wing, Maa Sati Palace, Block No. A-182, Kurla Camp Road, Ulhasnagar - 4, 3) Guarantor Mr. Ishwar Mohandas Poptani residing at Flat No. 101, 1st Floor, B Wing, Maa Sati Palace, Block No. A-182, Kurla Camp Road, Ulhasnagar - 4, and 4) Guarantor Mr. Santosh Shyamal Sidhuja residing at 303, 3rd Floor, Rahul Residency, Bungalow Area, Behind Kalyani Society, Section-25, Ulhasnagar - 4, to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 1,67,46,724.58 (Rupees One Crore Sixty Seven Lakh Forty Six Thousand Seven Hundred Twenty Four Paise Fifty Eight Only) as on 31.08.2018 together with future interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred / to be incurred from 01.09.2018 onward until the date of payment, within 60 days from the receipt of the said Notice.

2) Demand Notice dated 06.09.2018 calling upon 1) the borrower Mr. Vicky Ishwar Poptani residing at Flat No. 101, 1st Floor, B Wing, Maa Sati Palace, Block No. A-182, Kurla Camp Road, Ulhasnagar - 4, 2) Guarantor Mr. Ishwar Mohandas Poptani residing at Flat No. 101, 1st Floor, B Wing, Maa Sati Palace, Block No. A-182, Kurla Camp Road, Ulhasnagar - 4, 3) Guarantor Mrs. Manju Ishwar Poptani residing at Flat No. 101, 1st Floor, B Wing, Maa Sati Palace, Block No. A-182, Kurla Camp Road, Ulhasnagar - 4, and 4) Guarantor Mr. Santosh Shyamal Sidhuja residing at 303, 3rd Floor, Rahul Residency, Bungalow Area, Behind Kalyani Society, Section-25, Ulhasnagar - 4, to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 14,07,640.00 (Rupees Fourteen Lakh Seven Thousand Six Hundred Forty Only) as on 31.08.2018 together with future interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred / to be incurred from 01.09.2018 onward until the date of payment, within 60 days from the receipt of the said Notice. 3) Demand Notice dated 06.09.2018 calling upon 1) the borrower M/s. Ashoka Agencies Prop. Mr. Ishwar Mohandas Poptani having business at Shop No. 1, Shree Gokuldharm Apartment, Behind Prakash Fruit, Netaji Garden, Bhau Madhavdas Marg, Ulhasnagar - 4, 2) Guarantor Mr. Vicky Ishwar Poptani residing at Flat No. 101, 1st Floor, B Wing, Maa Sati Palace, Block No. A-182, Kurla Camp Road, Ulhasnagar - 4, 3) Guarantor Mrs. Manju Ishwar Poptani residing at Flat No. 101, 1st Floor, B Wing, Maa Sati Palace, Block No. A-182, Kurla Camp Road, Ulhasnagar - 4, and 4) Guarantor Mr. Santosh Shyamal Sidhuja residing at 303, 3rd Floor, Rahul Residency, Bungalow Area, Behind Kalyani Society, Section-25, Ulhasnagar - 4, to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 17,92,282.00 (Rupees Seventeen Lakh Ninety Two Thousand Two Hundred Eighty Two Only) as on 31.08.2018 together with future interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred / to be incurred from 01.09.2018 onward until the date of payment, within 60 days from the receipt of the said Notice. 4) Demand Notice dated 06.09.2018 calling upon 1) the borrower M/s. Pooja Grain Stores Prop. Mrs. Manju Ishwar Poptani having business at Shop No. 1, Shree Gokuldharm Apartment, Behind Prakash Fruit, Netaji Garden, Bhau Madhavdas Marg, Ulhasnagar - 4, 2) Guarantor Mr. Vicky Ishwar Poptani residing at Flat No. 101, 1st Floor, B Wing, Maa Sati Palace, Block No. A-182, Kurla Camp Road, Ulhasnagar - 4, 3) Guarantor Mrs. Manju Ishwar Poptani residing at Flat No. 101, 1st Floor, B Wing, Maa Sati Palace, Block No. A-182, Kurla Camp Road, Ulhasnagar - 4, and 4) Guarantor Mr. Santosh Shyamal Sidhuja residing at 303, 3rd Floor, Rahul Residency, Bungalow Area, Behind Kalyani Society, Section-25, Ulhasnagar - 4, to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 36,49,409.86 (Rupees Thirty Six Lakh Forty Nine Thousand Four Hundred Nine Paise Eighty Six Only) as on 31.08.2018 together with future interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred / to be incurred from 01.09.2018 onward until the date of payment, within 60 days from the receipt of the said Notice.

AND WHEREAS the borrower and others mentioned hereinabove having failed to repay the entire amount, all the parties mentioned hereinabove in particular and to the public in general, it is informed that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with the Rule 4 and 8 of the said Rules on this 11.07.2019. The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of The Kalyan Janata Sahakari Bank Ltd., as per notice served on the borrower and guarantors as mentioned above.

DESCRIPTION OF THE PROPERTY Commercial Premises bearing Plot No. 34 at S. No. 87/1, at Shahapur Industrial Estate, Village Pundhe, Tal - Shahapur, Dist. Thane adm. 640 sq. mtrs. alongwith Kerosene Distribution Pump / Depot constructed thereon - owned by Mr. Ishwar Mohandas Poptani Date: 11-07-2019 Place: Pundhe, Dist. Shahapur (Mr. V. V. Gaikwad) Authorised Officer

Yours faithfully, Harshwardhan Kadam Senior Manager / Authorised Officer Under SARFAESI Act, 2002 Stressed Asset Group SCHEDULE I SECURITY PROFILE

A.Details of Hypothecated Assets 1. All tangible movable machinery, plant machinery, fixtures, fittings other installations, cranes, furniture, computers and other accessories, vehicles together with spares, tools, and accessories and all other articles, lying on the premises or in the godowns of the borrower or in the custody of any person who are mercantile agents of the Borrower or in the course of transit which may hereinafter be brought stored or be lying or upon the said premises of the Borrower. 2. The whole of the Borrower's movable goods and assets both present and future and including but without prejudice to generality of the foregoing words all stocks of raw material, work in progress, semi-finished goods and finished goods, packing materials, consumable stores and spares etc. whatsoever situate and or transit whether now belonging to of that may at any time during the continuance of this security belong to the borrower or that may be held by any party anywhere to the order and disposition of the borrower. 3. All the present and future bank debts, outstanding monies, receivables, claims, bills, contracts, securities which are now due and owing or which may at any time hereafter during the continuance of this security become due and owing to the Borrower in the course of its business by any person, firm, company or body corporate or by the Government of India or any State Government or Indian Railways or any Government Department or office or any Municipal or Local or Public or Semi Government body or authority whatsoever including those relating to the assets leased out and/or given on hire purchase basis.

B. Details of Mortgaged Properties 1. Flat no. 501 & Flat no. 502, on the Fifth Floor of the society known as "The Grand Co-operative Housing Society Ltd." lying and being situated at Raheja Grande, Plot No. 802, T.P.S. No. IV, CTS No. F/975, Village Bandra, Turner Road, Guru Nanak Road, Bandra West, Mumbai - 400050. 2. The following space on 3rd and 4th floor of the commercial building at premises no. 46/31/1, Gariahat Road, P.S. Gariahat Ward no. 86, Kolkata -700029

Table with columns: Owned by, Sale deed no., Floor, BU Area (sq. ft.), SBU Area (sq. ft.), C.Guarantees: Sr.No, Name. Lists properties owned by Amlan Singh, Aparajita Singh, Amit Singh, and SSAPL, along with their respective sale deed numbers, floor numbers, and areas.

Table with columns: Facility, Account No, Limit Sanctioned (Rs. crore), Ledger Balance as on 30th April 2019, Normal Interest outstanding as on 30th April 2019, Penal Interest on outstanding as on 30th April 2019, Total dues as on 30th April 2019, Normal Interest Rate (p.a.)@, Term Loans are on run down facility. Includes rows for Term Loan - Secured Monthly Interest (LNSTL), Foreign Currency Term Loan (FCTL), Foreign Currency Demand Loan (FCDL), Cash Credit M Power (CCPRP), Power Rent Corporate (LNPRC), and Total.

SCHEDULE II DETAILS OF OUTSTANDING DUES (Amount in Rupees) #Dollar denominated facilities converted at USD / INR rate of 69.56. Source - FEDAI Revaluation rates spot for 30th April 2019 @ Penal Interest is charged at 2% p.a. simple interest

CHANGE OF NAME
NOTE
Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.
I HAVE CHANGED MY NAME FROM DAMANI PRAKASHKUMAR ODHAVAJI TO PRAKASH ODHAVJI DAMANI AS PER AADHAR CARD NO: 3340 7631 8660. CL-70639

PUBLIC NOTICE
We the competent authority at Shree Naman Healthcare Private Limited, running a hospital in the name and style of Naman Healthcare (Trademark applied), do hereby inform general public that due to heavy rains and floods on 1st July and 2nd July 2019 all the medical records of patients admitted between 23/03/2019 to 04/06/2019, including indoor patient records, outdoor patient records were destroyed due to flood waters entering the hospital premises.

NOTICE
PIDILITE INDUSTRIES LTD
REGD OFFICE: 208 REGENT CHAMBERS, 7th FLOOR, JAMNALAL BAJAJ MARG, NARIMAN POINT, MUMBAI-400021
Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has been lost / misplaced and the holders of the said securities have applied to the Company to issue duplicate certificate.

अभ्युदय को-ऑप. बँक लि.
(महती-स्टेट शेड्युल बँक)
विद्ये व वसुली विभाग, ब्रह्मासम्यक को-ऑप. ही. सो., ६३ ग. द. अनेकर मार्ग, परळ, मुंबई ४०० ०१२. फोन नं. २५११ ३६९५/९५/९०९, ६५०५३६६२.
निम्न (८ (१) अन्वये)
ताबा नोटीस

NOTICE
I say declare SHRI. DEEPAK KANAYALAL RAGHWANI (Purchaser) that I have lost/misplaced following Original Agreement between MESSRS. BHARAT BUILDING COMPANY Builders Vendors Agreement in the year 19th June 1968 and SMT. RANJINI SHEKHAR SHETTY & SHRI SHEKHAR S. SHETTY (Purchaser) Have Misplaced / Loss at the time of travel by Auto Riksha at Amrutnagar to Ghatkopar (West) area. In Police Station Complain Missing of Original Chain Agreement copy in the year 1968. FIR No. 1356/2019 Dt. 27-06-2019 given. If any claim of any nature in or upon the said Original Agreement copy in the year 1968 of Flat No. 4, 1st Floor, SUKH SHANTI NIKETAN CO. OP. HOUSING SOCIETY LTD. Agra Road, LBS Marg, Ghatkopar (W), Mumbai 400086, will bring to the notice of the undersigned within 15 days from the date of this notice by the undersigned on the following address, failing which no claim will be entertained by the undersigned Secretary.

नवी मुंबई महानगरपालिका
उद्यमान विभाग
निविदा सूचना क्र. नमुमग/अस/जाहिरात/१/२०१९-२०२०
कामाचे नांव :- वारी शे 10 अ, राजीव गांधी जॉनिंग ट्रेड्काय कडेला असलेल्या ट्रि बेल्टचे संवर्धन व संरक्षण करणे.
अंदाजित रक्कम - रु. 2044409/-
या निविदेबाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेत स्थळ www.nmmc.gov.in व www.nmmc.maharashtra.etenders.in यावर दिनांक 15/07/2019 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संघर्षीत निविदाकारांनी याची नोंद घ्यावी.
सही :-
उप आयुक्त (उद्यमान)
नवी मुंबई महानगरपालिका

BARODA MUTUAL FUND
NOTICE No. 29/2019
Notice- cum-addendum to the Scheme Information Document ("SID") / Key Information Memorandum ("KIM") of Baroda Equity Savings Fund (an open-ended equity scheme investing in equity, arbitrage and debt instruments)
NOTICE is hereby given that the New Fund Offer ("NFO") period of Baroda Equity Savings Fund ("Scheme") has been extended from July 16, 2019 to July 18, 2019.
Accordingly, all references to the closing date of the NFO period in the SID and KIM of the Scheme shall stand modified. All other terms and conditions of the Scheme shall remain unchanged.
This addendum forms an integral part of the SID and KIM of the Scheme.
For Baroda Asset Management India Limited (Formerly known as Baroda Pioneer Asset Management Company Ltd.) (Investment Manager to Baroda Mutual Fund)
Place : Mumbai Date : July 12, 2019
Baroda Equity Savings Fund
(An open-ended equity scheme investing in equity, arbitrage and debt instruments)
This product is suitable for investors who are seeking*:
• Long term capital appreciation and income generation.
• Investment in equity and equity related securities, arbitrage opportunities, and debt and money market instruments.
* Investors should consult their financial advisors if in doubt about whether the product is suitable for them.
Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.
For further details, kindly contact:
For Baroda Asset Management India Limited (Formerly known as Baroda Pioneer Asset Management Company Ltd.)
CIN : U65991MH1992PLC069414
501, Titanium, 5th Floor, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063.
Tel. No. : +91 22 6848 1000 • Toll Free No. : 1800 267 0189
Visit us at : www.barodamf.com • Email : info@barodamf.com

Bajaj Electricals Ltd.
CIN: L31500MH1938PLC009887
नॉन्प्रीकृत कार्यालय: ४५/४७, वीर नरियन रोड, मुंबई ४०० ००१.
टेली नं.: ०२२-६११०७०००/६११११०००
इमेल: legal@bajajelectricals.com; वेबसाइट: www.bajajelectricals.com.
सूचना
ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची ८० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") ही २२ मे २०१९ तारखेच्या नोंदीशिष्ये निश्चित करण्यात आलेले कामकाज पार पाडण्यासाठी, कामकाज बजाव होईल, बजाव घेणे, जमनालाल बजाव मार्ग, नरीमन पॉइंट, मुंबई-४०० ०२१ येथे बुधवार, ७ ऑगस्ट, २०१९ रोजी दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे, सोबत ज्या सभासदांचे इमेल आयडीचे ई-मेल/डिजिटल पॉर्टफोलिओचे (डिजिटलपॉर्टफोलिओ) नोंदीकृत आहेत, त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने २०१८-१९ ह्या वित्तीय वर्षाचा वार्षिक अहवाल आणि इतर वस्तुस्थिती पारितोष्यात आलेले आहेत आणि इतर सर्व सभासदांना त्यांच्या नोंदीकृत पत्त्यावर अनुज्ञापत्र पद्धतीने सदस्या वास्तविक प्रती पारितोष्यात आलेल्या आहेत. सदर वस्तुस्थिती हे वास्तविक स्वस्थामध्ये प्राप्त करण्यास इच्छुक असलेल्या सभासदांकना, त्यांनी मागणी केल्यास, वास्तविक स्वस्थान विनामूल्य प्राप्त करता येतील.

PUBLIC NOTICE
Late Mrs. Sangeta Bhagwandas Sharma and Mr. Bhagwandas Murlidhar Sharma, who were members of BSEL Tech Park Premises Co-operative Society Ltd. having address at Plot No.39/5 and 39/5A, Sector-30A, Vashi, Navi Mumbai - 400703 and was holding Shop No. G-5 in the building of the Society and shares having Share Certificate No. 5 and fully paid 20 shares of Rs. 50/- each bearing distinctive No.81 to 100 (both inclusive), who died on 01.08.2012 and 08.09.2018 respectively, without making nomination. Mr. Ravi Bhagwandas Sharma has made an application for transfer of share in his name as legal heir of the deceased. The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objector/s to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital/property of the Society within period of 21 DAYS from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased members in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/property of the Society in such manner as provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society.
Place: Navi Mumbai For and on behalf of,
Date: 15/07/2019 BSEL Tech Park Premises Co-op Society Ltd.
Sd/- Secretary

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that Mrs. Kalpana Chakor Gandhi & 4 Ors, have negotiated for sale and transfer of Flat described in the Schedule hereunder in writing with our clients.
The said flat was originally owned and held by Mr. Jaykumar G. Gandhi and post his demise transferred to Mr. Ashalata Jaykumar Gandhi. Mrs. Ashalata J. Gandhi transferred the said flat to Mrs. Kalpana Chakor Gandhi.
Any party or person having or claiming to have any right, title, interest or claim in or upon the said flat or the said shares by any mode including purchase, exchange, mortgage, gift, lease, inheritance, possession, custody, or otherwise whatsoever, may make the same known to the undersigned in writing with requisite particulars and supporting documents within 15 days from publication of this Notice at the address hereunder mentioned. If no valid claim is received within the notice period, the claim, if any shall be treated as waived and the sale and transfer will be concluded.
SCHEDULE
DESCRIPTION OF THE PROPERTY
Flat No.18, admeasuring 71.38 Sq. Meters built up area on the Fourth Floor of the Building Skyline of Skyline Co-op. Housing Society Ltd., Near Himalaya Society, Govind Nagar, N. S. S. Road, Asalipha, Ghatkopar (W), Mumbai 400 084, on the Plot bearing CTS No. 289 of Village Asalipha, Taluka Kuria, Mumbai Upnagar Zilha along with 5 fully paid up shares of Rs.50/- each totally for Rs.250/- bearing distinctive Nos. 16 to 20 covered under Share Certificate No.02 issued by the Skyline Co-operative Housing Society Ltd. (Reg. No.BOM/HSG-4767 of 1976).
Place: Mumbai This 13.07.2019
For NAVEEN JOSHI LEGAL Advocates High Court Sd/- NAVEEN JOSHI M.A. LL.B Advocate High Court MAH/1156/1981 Office No.5, Parekh Apt. N.S.S. Rd, Asalipha, Ghatkopar (West), Mumbai 400 084. Tel 25113354/821

THE KALYAN JANATA SAHAKARI BANK LTD.
दि कल्याण जनता सहकारी बँक लि.
MULTI STATE SCHEDULED BANK
Head Office - " KALYANM ASTU" Om Vijaykrishna Apartment, Opp. Reliance Communications, Adharwadi Road, Kalyan (W), Dist. Thane www.kalyanjanata.in, Mobile No.9011687345.
POSSESSION NOTICE
Whereas the undersigned being the Authorised Officer of The Kalyan Janata Sahakari Bank Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued -
1) Demand Notice dated 06.09.2018 calling upon 1) the borrower M/s. Siddhivinayak Agencies Prop. Mr. Vicky Ishwar Poptani having business at Shop No. 1, Shree Gokuldham Apartment, Behind Prakash Fruit, Netaji Garden, Bhau Madhavdas Marg, Ulhasnagar - 4, 2) Guarantor Mrs. Manju Ishwar Poptani residing at Flat No. 101, 1st Floor, B Wing, Maa Sati Palace, Block No. A-182, Kuria Camp Road, Ulhasnagar - 4, 3) Guarantor Mr. Ishwar Mohandas Poptani residing at Flat No. 101, 1st Floor, B Wing, Maa Sati Palace, Block No. A-182, Kuria Camp Road, Ulhasnagar - 4, and 4) Guarantor Mr. Santosh Shyamal Sidhuja residing at 303, 3rd Floor, Rahul Residency, Bungalow Area, Behind Kalyani Society, Section-25, Ulhasnagar - 4, to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 1,67,46,724.58 (Rupees One Crore Sixty Seven Lakh Forty Six Thousand Seven Hundred Twenty Four Paise Fifty Eight Only) as on 31.08.2018 together with future interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred / to be incurred from 01.09.2018 onward until the date of payment, within 60 days from the receipt of the said Notice.
2) Demand Notice dated 06.09.2018 calling upon 1) the borrower Mr. Vicky Ishwar Poptani residing at Flat No. 101, 1st Floor, B Wing, Maa Sati Palace, Block No. A-182, Kuria Camp Road, Ulhasnagar - 4, 2) Guarantor Mr. Ishwar Mohandas Poptani residing at Flat No. 101, 1st Floor, B Wing, Maa Sati Palace, Block No. A-182, Kuria Camp Road, Ulhasnagar - 4, 3) Guarantor Mrs. Manju Ishwar Poptani residing at Flat No. 101, 1st Floor, B Wing, Maa Sati Palace, Block No. A-182, Kuria Camp Road, Ulhasnagar - 4, and 4) Guarantor Mr. Santosh Shyamal Sidhuja residing at 303, 3rd Floor, Rahul Residency, Bungalow Area, Behind Kalyani Society, Section-25, Ulhasnagar - 4, to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 17,02,282.00 (Rupees Seventeen Lakh Ninety Two Thousand Two Hundred Eighty Two Only) as on 31.08.2018 together with future interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred / to be incurred from 01.09.2018 onward until the date of payment, within 60 days from the receipt of the said Notice.
3) Demand Notice dated 06.09.2018 calling upon 1) the borrower M/s. Ashoka Agencies Prop. Mr. Ishwar Mohandas Poptani having business at Shop No. 1, Shree Gokuldham Apartment, Behind Prakash Fruit, Netaji Garden, Bhau Madhavdas Marg, Ulhasnagar - 4, 2) Guarantor Mr. Vicky Ishwar Poptani residing at Flat No. 101, 1st Floor, B Wing, Maa Sati Palace, Block No. A-182, Kuria Camp Road, Ulhasnagar - 4, 3) Guarantor Mrs. Manju Ishwar Poptani residing at Flat No. 101, 1st Floor, B Wing, Maa Sati Palace, Block No. A-182, Kuria Camp Road, Ulhasnagar - 4, and 4) Guarantor Mr. Santosh Shyamal Sidhuja residing at 303, 3rd Floor, Rahul Residency, Bungalow Area, Behind Kalyani Society, Section-25, Ulhasnagar - 4, to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 36,49,409.86 (Rupees Thirty Six Lakh Forty Nine Thousand Four Hundred Nine Paise Eighty Six Only) as on 31.08.2018 together with future interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred / to be incurred from 01.09.2018 onward until the date of payment, within 60 days from the receipt of the said Notice.
4) Demand Notice dated 06.09.2018 calling upon 1) the borrower M/s. Pooja Grain Stores Prop. Mrs. Manju Ishwar Poptani having business at Shop No. 1, Shree Gokuldham Apartment, Behind Prakash Fruit, Netaji Garden, Bhau Madhavdas Marg, Ulhasnagar - 4, 2) Guarantor Mr. Vicky Ishwar Poptani residing at Flat No. 101, 1st Floor, B Wing, Maa Sati Palace, Block No. A-182, Kuria Camp Road, Ulhasnagar - 4, 3) Guarantor Mr. Ishwar Mohandas Poptani residing at Flat No. 101, 1st Floor, B Wing, Maa Sati Palace, Block No. A-182, Kuria Camp Road, Ulhasnagar - 4, and 4) Guarantor Mr. Santosh Shyamal Sidhuja residing at 303, 3rd Floor, Rahul Residency, Bungalow Area, Behind Kalyani Society, Section-25, Ulhasnagar - 4, to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 36,49,409.86 (Rupees Thirty Six Lakh Forty Nine Thousand Four Hundred Nine Paise Eighty Six Only) as on 31.08.2018 together with future interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred / to be incurred from 01.09.2018 onward until the date of payment, within 60 days from the receipt of the said Notice.
AND WHEREAS the borrower and others mentioned hereinabove having failed to repay the entire amount, all the parties mentioned hereinabove in particular and to the public in general, it is informed that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with the Rule 4 and 8 of the said Rules on this 11.07.2019. The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of The Kalyan Janata Sahakari Bank Ltd., as per notice served on the borrower and guarantors as mentioned above.
DESCRIPTION OF THE PROPERTY
Commercial Premises bearing Plot No. 34 at S. No. 87/1, at Shahapur Industrial Estate, Village Pundhe, Tal - Shahapur, Dist. Thane. adn. 640 sq. mtrs. alongwith Kerosene Distribution Pump / Depot constructed thereon - owned by Mr. Ishwar Mohandas Poptani
Date: 11-07-2019
Place: Pundhe, Dist. Shahapur
(Mr. V. V. Gaikwad)
Authorised Officer

बाजार इलेक्ट्रिकल्स लिमिटेड वॉलंटरी
श्री भोशेरा पटेल
कार्यकारी उपाध्यक्ष-कायदा आणि कंपनी सचिव
कायदा आणि सचिव विभाग
बजार इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
४५/४७, वीर नरियन रोड, मुंबई ४००००१
टेली. नं.: ०२२-६११०७०००/६११११०००
इमेल: enotices@linkintime.co.in
gnyanesh.garote@linkintime.co.in
वेबसाइट: www.linkintime.com
कृपया तुम्हाला वेळेवर संपर्कव्यवहार प्राप्त होण्यासाठी कंपनीकडे/डिजिटल पॉर्टफोलिओचे टुपच्या सर्वात अद्ययावत ईमेल आयडीची नोंद करा.
बजार इलेक्ट्रिकल्स लिमिटेड वॉलंटरी
रजक: मुंबई मोह पाटील
दिनांक: १३ जुलै, २०१९
कार्यकारी उपाध्यक्ष - कायदा आणि कंपनी सचिव